

10 JUL 2024

डॉ. एस. आर. यादव यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून डॉ. यादव यांचा सत्कार

प्रतिनिधी

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांची इंडियन नॅशनल सायन्स अँकडमी (इन्सा) या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल कुलगुरु डॉ. डी. टी. शिंके यांनी त्यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले.

कुलगुरु डॉ. शिंके म्हणाले, डॉ. यादव यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करून शिवाजी विद्यापीठाचा नावलैकिक उचावला आहे. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी आपल्या संशोधन कार्यात खंड पढू दिलेला नाही, ही सर्वच क्षेत्रांतील संशोधकांसाठी आदर्शवित बाब आहे. त्यांच्या या निवडीचा विद्यापीठास नितांत अभिमान आहे. डॉ. यादव म्हणाले, आजवर मी जे थोडेफार संशोधन करू शकलो आहे, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ या माझ्या मातृसंस्थेचा मोलाचा वाटा आहे. भावी काळातही वनस्पतीशास्त्रातील संशोधन अव्याहत करीत राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद. पाटील



कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरु डॉ. डी. टी. शिंके, सोबत प्रकुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, डॉ. राजाराम गुरव.

आणि वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव उपस्थित होते.

यादव राज्यातील एकमेव शास्त्रज्ञ डॉ. यादव सध्या विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात इन्सा वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर आता 'इन्सा'कडून त्यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. हा सन्मान प्राप्त करणारे विद्यापीठातील ते पहिले शास्त्रज्ञ आहेत. या अंतर्गत त्यांना संशोधनविषयक बाबींसाठी

एक लाख रुपयांचे अनुदानही प्राप्त होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयातर्फे देण्यात येणारा 'इ.के. जानकी अम्मल जीवन गौरव पुरस्कार' हा संशोधनातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार त्यांना सन २०१८ मध्ये प्रदान केला आहे. हा पुरस्कार मिळविणारे डॉ. यादव हे राज्यातील एकमेव संशोधक आहेत. आता इन्साकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड होणे, हा त्यांच्या संशोधकीय कारकीर्दीचा गौरवच आहे.

10 JUL 2024

सकाळ

जनसपक कक्ष

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विद्यापीठात नेनो संमिश्रापासून सौरकुर्जा उपकरणाची निर्मिती डॉ. क्रांतिवीर मोरे, डॉ. सागर डेक्लेकर यांच्या संशोधनास यू. के. सरकारचे पेटंट

■ सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ९ : अतिसूक्ष्म अशा नेनो-संमिश्रापासून सौरकुर्जा निर्माण करणाऱ्या अभिनव स्वरूपाच्या बाईंदरविरहित उपकरण तयार करण्याच्या पद्धतीला यू. के. सरकारचे पेटंट मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. क्रांतिवीर मोरे, सागर डेक्लेकर यांनी ही पद्धती उपकरण करण्यात विकसित केली आहे. डॉ. मोरे यांचे संशोधन क्षेत्रातील हे चौथे पेटंट आहे.



डॉ. क्रांतिवीर मोरे डॉ. सागर डेक्लेकर

वेगवेगळ्या अतिसूक्ष्म नेनो संमिश्रापासून सौरकुर्जा निर्माण करणारे नावीन्यपूर्ण उपकरण कमीत कमी वेळेमध्ये आणि अल्पखार्चमध्ये तयार करण्यात यश आले आहे. कॅडमियम

“ या नेनो संमिश्रापासून बाईंदरविरहित सौरकुर्जा उपकरण निर्माण करण्याची नवी पद्धती शोधून डॉ. मोरे, डेक्लेकर यांनी मोलाची घर घातली आहे. या संशोधनास यू. के. पेटंट जाहीर झाल्याने संशोधनाच्या दर्जावरही जागतिक मोहोर उमटली आहे. संशोधकांची ही कामगिरी अभिमानास्पद व उदयोन्युख संशोधकांसाठी आदर्शवत आहे.

- डॉ. डी. टी. शिंके, कुलगुरु

सलफाइड व्हांटम डॉट, नैसर्जिक रंग, टायटेनियम डायऑक्साईड या नेनो मूलद्रव्यांचा वापर त्यासाठी केला. ते उपकरण कमीत कमी तापमानामध्ये अत्यल्प वेळेत बनवता येते.

मुलभरीतीने हाताळता येत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. सौरकुर्जा उत्पादनाचा खर्च सर्वसामान्याना परवडणारा नाही.

म्हणूनच कमीत कमी खर्चातील या

नावीन्यपूर्ण उपकरण निर्मितीचे उद्घटन डोऱ्यासाठी ठेवून संशोधन केले. त्यातून अतिसूक्ष्म नेनो संमिश्रापासून सौरकुर्जा निर्माण करणारे बाईंदरविरहित उपकरणाची पद्धती विकसित केल्याचे डॉ. डेक्लेकर यांनी सांगितले. संशोधनासाठी कुलगुरु डॉ. डी. टी. शिंके, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसंचित डॉ. व्ही. एन. शिंदे, अधिविभागामुळे डॉ. कैलास सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

10 JUL 2024

पुढारी

नंनो संमिश्रापासून सौरऊर्जा उपकरण निर्मिती संशोधनाला पेटंट

- शिवाजी विद्यापीठाच्या
संशोधकांचे यश

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अतिसूक्ष्म अशा नंनो-
संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण
करणाऱ्या अभिनव स्वरूपाच्या
बाईंडरविरहित उपकरण तयार
करण्याच्या पद्धतीला युनायटेड
किंगडम (यूके) सरकारचे पेटंट प्राप्त
झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या
रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ.
क्रांतिवीर मोरे व डॉ. सागर डेळेकर
यांनी ही पद्धती विकसित केली आहे.

वेगवेगळ्या अतिसूक्ष्म नंनो
संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारे
नावीन्यपूर्ण उपकरण कमीत कमी
वेळेमध्ये व अल्पखर्चामध्ये तयार
करण्यात यश आले आहे. कॅडमियम
सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग,
टायटेनियम डायऑक्साईड या नंनो
मूलद्रव्यांचा वापर हे उपकरण
बनवण्यासाठी केला आहे. उपकरण
निर्मितीच्या नव्या पद्धतीमुळे सौरऊर्जा
क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा
मिळेल, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

सध्यस्थितीत सौरऊर्जा
उत्पादनाचा खर्च हा सर्वसामान्यांना
परवडणारा नाही. म्हणूनच कमीत कमी
खर्चामध्ये सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या
नावीन्यपूर्ण उपकरण निर्मितीचे उद्दिष्ट
डोळ्यासमोर ठेऊन संशोधन केले.



डॉ. क्रांतिवीर मोरे डॉ. सागर डेळेकर

“

ऊर्जेची समस्या ही आज जागतिक
स्तरावर भेडसावत आहे. त्यावर
विविध उपाययोजना करण्यासाठी
जगभरातील संशोधकांचे प्रयत्न

सुरु आहेत.. शिवाजी
विद्यापीठाच्या संशोधकांनी यात
आघाडी घेतली आहे. त्यामध्ये

आता नंनो संमिश्रापासून
बाईंडरविरहित सौरऊर्जा उपकरण
निर्माण करण्याची नवी पद्धती
शोधून संशोधकांनी मोलाची भर

घातली आहे. ही कामगिरी
अभिमानास्पद असून उदयोन्मुख
संशोधकांसाठी आदर्शवत आहे.

- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरु

त्यातून अतिसूक्ष्म नंनो संमिश्रापासून
सौरऊर्जा निर्माण करणारी नावीन्यपूर्ण
बाईंडरविरहित उपकरणाची पद्धती
विकसित केली. या पद्धतीला भारत
सरकारबोरच आता यू. के.
सरकारचे पेटंट मिळाले आहे, ही
आनंदाची बाब असल्याचे डॉ. डेळेकर
म्हणाले.

10 JUL 2024

तरुण भारत

जनसपक कक्ष

शेवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

नेनो संमिश्रापासून सौर ऊर्जा उपकरण निर्मितीला यू. के. सरकारचे पेटंट

प्रतिनिधि

कोल्हापूर

अतिसूक्ष्म अशा
नेनो-संमिश्रापासून सौरऊर्जा
निर्माण करण्या अभिनव
स्वरूपाच्या बाईंडरविरहित
उपकरण तयार करण्याच्या
पद्धतीला यू. के. सरकारचे पेटंट
प्राप्त झाले आहे. शिवाजी
विद्यापीठातील रसायनशास्त्र
अधिविभागातील डॉ. क्रांतीवीर
मोरे आणि डॉ. सागर डेळेकर
यांनी ही पद्धती विकसित केली
आहे.

डॉ. मोरे म्हणाले, सौरऊर्जेचे
उत्पादन त्या उपकरणामध्ये
वापरल्या जाण्या अनेक
घटकावर अवलंबून असते. ते
उपकरण बनवण्यासाठी वापरली
जाणारी पद्धतीही तितकीच
महत्वाची असते. वेगवेगळ्या
अतिसूक्ष्म नेनो संमिश्रापासून
सौरऊर्जा निर्माण करणारे
नाविन्यपूर्ण उपकरण कमीत
कमी वेळेमध्ये आणि



अल्पखर्चामत तयार करण्यात यश आले आहे. केंद्रमियम सलफाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॉनियम डायओक्सोइड या नेनो मूलद्रव्यांचा वापर करून हे उपकरण बनवण्यात आले. हे उपकरण कमीत कमी तापमानामध्ये अत्यल्प वेळेत बनवता येते व सुलभपणे हाताळता येते. सौरऊर्जा निर्माण करण्याकरिता हे उपकरण आणि ते तयार करण्याची पद्धत सौर ऊर्जा क्षेत्रात काम करण्याचा संशोधकांसाठी उपयुक्त ठेरल. डॉ. मोरे यांचे संशोधन क्षेत्रातील हे चीथे पेटंट आहे.

डॉ. डेळेकर म्हणाले, ऊर्जेचे संकट ही जागतिक स्तरावर

भेडसावणारी समस्या आहे, ऊर्जेचे विविध पर्याय शोधणे हा त्यावरील महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी सौरऊर्जा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. शेतीसोबतच दैनंदिन जीवनात सौरउपकरणांचा अधिकारिक वापर केला तर बरीचशी कामे कमी खर्चात होऊ शकतात. जगावरील ऊर्जेचा ताणही कमी होऊ शकतो. बदलत्या काळानुरूप आपण सौर ऊर्जेचा वापर वाढविला पाहिजे. सध्यस्थितीत सौरऊर्जा उत्पादनाचा खर्च हा सर्वसामान्याना परवडणारा नाही. म्हणूनच कमीत कमी खर्चामध्ये सौरऊर्जा निर्माण करण्याचा नाविन्यपूर्ण उपकरण निर्मितीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन संशोधन केले. त्यातून अतिसूक्ष्म नेनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी नाविन्यपूर्ण बाईंडरविरहित उपकरणाची पद्धती विकसित

विद्यापीठाकडून अभिनंदन

केली. संशोधनासाठी कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व. ह. ए. ना. शिंदे, अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

संशोधकांची अभिमानास्पद कामगिरी: कुलगुरु डॉ. शिर्के

ऊर्जेची समस्या जागतिक स्तरावर भेडसावत आहे. त्यावर विविध उपाययोजना

करण्यासाठी जगभरातील संशोधकांनी प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये शिवाजी

विद्यापीठाच्या संशोधकांनी आघाडी घेतली आहे. नेनो संमिश्रापासून बाईंडरविरहित

सौरऊर्जा उपकरण निर्माण करण्याची नवी पद्धती शोधून डॉ. क्रांतीवीर मोरे आणि मार्गदर्शक डॉ. सागर डेळेकर यांनी भर घातली आहे. या संशोधनास यू. के. पेटंट जाहीर


10 JUL 2024
पुढारी

शिवाजी विद्यापीठातून घडताहेत दरवर्षी **5 हजार** **इंजिनिअर्स**

एका महाविद्यालयात 300
पेक्षा अधिक प्रवेश क्षमता

राज्य सरकारने विनाअनुदानित इंजिनिअरिंग कॉलेजाचे अनुदान २०१३ साली पासून बंद केले. यामुळे २०१७ साला नंतर ही महाविद्यालये टप्प्याटप्प्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ संलग्न झाली आहेत. कॉलेज ट्रान्सफर झाले. २०१७ पूर्वी शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये ३८ अभियांत्रिकी महाविद्यालये होती. एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक प्रवेश क्षमता असल्याचे शिवाजी विद्यापीठ संलग्नता विभागाकडून मिळाली आहे.

तालुका
पदविका महाविद्यालये
प्रवेश क्षमता



कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हात शिवाजी विद्यापीठ संलग्न दहा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ संलग्न १७ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी सुमारे ५ हजार अभियंते तयार होत आहेत. नवनव्या व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे बाढत आहे. लवकरच गर्ज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी) अभियंत्री, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, असे सांगितले जात आहे.

शिवाजी विद्यापीठ संलग्न अभियांत्रिकी पदवी महाविद्यालये

सांगली	03	सातारा	02	कोल्हापूर	10
				डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ संलग्न महाविद्यालये	17

66

अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा प्रवेशदेखील वाढण्याची शक्यता आहे. शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागातून दरवर्षी सुमारे ३५० विद्यार्थी इंजिनिअर होतात.

डॉ. एस. एन. सपली,
संचालक, तंत्रज्ञान अधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ

सहा हजार मुलींना मिळणार मोफत शिक्षण


व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कात शंभर टक्के सवलत; यावर्षीपासून अंमलबजावणी

■ संतोष निठारी : संकाळ युक्तसेवा



व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण योग्यासाठे त्या खंचित राहू नयेत, याचा विचार करून ईडब्ल्यूएस, ओवीसी, एसईबीसी प्रकारातील मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय रासनने घेतल आहे. या निर्णयाची शिवाजी विद्यापीठ यंदाच्या शैक्षणिक क्षेत्रातील अंमलबजावणी करणार आहे. विद्यापीठातील अधिविधाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा विळळातील संलग्नत महाराष्ट्रातील यांची

प्रमाण ३६ टक्के आहे. नवीन शैक्षणिक घोरणानुसार या शिक्षणातील त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि आर्थिक पात्रवलाभाचाची आर्किटेक्चर,



कार्यशाला, विधी (८००), शिक्षणशाळा, इंजिनिअरिंग अंड टेक्नोलॉजी या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी प्रवेशित होणाऱ्या मुलींची संख्या २० ते २२ हजार इतकी आहे. त्यापैकी एस. सी., एस. टी. प्रवार्गातील मुलींची प्रमाण कमी केले असता आणि शंभर टक्के सवलतीसाठी पात्रतेच्या अटी लक्षात पेता. विद्यापीठ कार्यशालातील सहा हजार मुलींना मोफत शिक्षण मिळाला असल्याचे सांघर्ष चित्र आहे.

प्रवेशित होणाऱ्या मुलींचा टक्का वाढणार

■ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षण, परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक साहित्य, प्रशासन आदी वावीचा एक वर्षाचा एक विद्यार्थिनीचा किमान खाचे ४० हजार रुपये होतो. आता शंभर टक्के सवलतीमुळे संवेदित खाचे सरासरी ८० टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यशालातून व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशित होणाऱ्या मुलींचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

“ व्यावसायिक भाभासक्रमातील प्रवेशित होणाऱ्या मुलींचा शिक्षण आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलता देण्याचा शासन आदेश शिवाजी विद्यापीठाचा अधिकार मंडळासाठेर मांडळ जाणार आहे. या मंडळाची सूचना आणि शासन निर्वाचित अधीन राहून त्या निर्वाचित अंमलबजावणी केली जाणार आहे. या नवीनपासून प्रवेशित होणाऱ्या पात्र मुलींना सवलत योजना ठाणू केली जाईल.

- डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसंचिद, शिवाजी विद्यापीठ

“ मुलींचे शिक्षण मोफत हा एक उत्तम यूटिकोन आहे. मुलींच्या शिक्षणाता बळ देण्याचा सकारात्मक परिणाम संकृत समाजावर होणार आहे. - प्रा. श्वेता परकलेकर, अधिकारी संदर्भ

10 JUL 2024

पुण्यनगरी

जनसपकं कक्ष

अंवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विज्ञान-तंत्रज्ञान

¶ डॉ. की.एन. शिंदे



अंतराळात यान पाठवणे, त्यात अंतराळवीर पाठवणे यामध्ये नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येक महिन्यात अवकाश मोहिमाबाबत काही ना काही बातमी येत असते. अमेरिका, रशिया आणि भारत यामध्ये आघाडीवर आहेत. चीनही यामध्ये मागे नाही. चीनच्या बांतम्या फारशा बाहेर येत नाहीत. मात्र, अवकाश मोहिमेच्या बांतम्या आपल्या अंतराळ क्षमतेची कल्पना जगाला याची यासाठी जाणीवपूर्वक प्रसिद्ध केल्या जात असाव्यात. सध्या हे क्षेत्र चर्चेत आले आहे ते सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार अवकाशातून परत येत नसल्याने.

सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९ साटेंबर १९६५ रोजी अमेरिकेतील बुकिल ओहिओ येथे झाला. त्यांचे बडील दीपक पंडया हे भारतीय, तर आई स्लोविन-अमेरिकन उर्सुलिन या होत्या. त्यांना चार वर्षांनी मोठा भाऊ जय आणि तीन वर्षांनी मोठी बहीण डीना आहेत. त्यांनी अमेरिकन नेव्हल अकादमीमधून बी.एस. पदवी भौतिकरास्त्र विषयातून प्राप्त केली. त्यानंतर फलोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीमधून अभियांत्रिकीमधून एम.एस. पदवी प्राप्त केली. वडिलांमुळे त्यांना आपण भारतीय वंशाच्या सुनीत विल्यम्स म्हणून ओळखले. एम.एस. पदवी प्राप्त करताच १९८७ मध्ये त्यांनी अमेरिकन नौदलात नोकरीस सुरुवात केली. नेव्हल कोस्टल सिस्टम कंपांडमध्ये सहा महिने काम केल्यानंतर त्यांची बेसिक डायर्बिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. अंड्रू आणि मायाची चक्रीवादव्याप्तमध्ये त्यांनी बचावकार्यात मोठे कार्य केले. त्यांची १९९८ मध्ये अंतराळ मोहिमेसाठी प्रथम निवड झाली.

नासाच्या अंतराळ मोहिमेशी त्या अंतराळवीर म्हणून जोडल्या गेल्या. अंतराळादीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या आणि १५ व्या मोहिमेवर

अंतराळ स्थानक आणि सुनीता विल्यम्स!

त्यांना पाठविण्यात आले. अंतराळात त्या सातवेच चालल्या आहेत. त्यांचा अंतराळात चालण्याचा कालावधी हा ५० तास ४० मिनिटे इतका आहे. एक महिला म्हणून त्यांच्या नावावर हे दोन्ही विक्रम आहेत. २०१२ मध्ये ३२ व्या मोहिमेच्या त्या फ्लाईट इंजिनिअर होत्या, तर ३३ व्या मोहिमेच्या त्या कमांडर होत्या.

दिनांक ५ जून २०२४ रोजी स्टारलाईनमधून अंतराळादीय अंतराळ स्थानकाकडे गेले होते. अंतराळात प्रयोग करून ते १३ जून रोजी परतणार होते. नियोननाप्रभाणे ते ७ जून रोजी अंतराळादीय अंतराळ स्थानकामध्ये दाखल झाले. मोहीम संपत्ताच त्याच वानाने पृथ्वीवर येणे अपेक्षित होते. मात्र, अवकाश यानामध्ये तांत्रिक विघाड झाला. हेलियमची गळी सुरु झाली. हा दोष अद्याप दुर होक शकला नाही आणि सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्पोर दोघेही सध्या अंतराळात स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमध्ये आहेत. आतापूर्वी चार वेळ त्यांच्या परतण्याच्या नव्या तारखा जाहीर झाल्या, मात्र त्यांना परत आणणे अद्याप शक्य झालेले नाही. स्टारलाईनर बोइंग कंपनीने बनवलेले आहे.

आंतराळादीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएस हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. १९९८ साली १६ देशांनी एकत्र येऊन याचे बांधकाम सुरु केले. २०११ मध्ये ते पूर्णतः कार्यान्वित झाले. अंतराळातील हे सर्वांत मोठे स्थानक फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचे आहे. पृथ्वीच्या भूभागापासून ३५० किलोमीटरवर ते असून ताशी २७,७२४ किलोमीटर वेगाने ९१ मिनिटात पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालते. हे स्थानक एखाद्या कृत्रिम उपग्रहासारखेच आहे. याची लांबी २४० फूट आणि रुंदी ३३६ फूट आहे. एकावेळी या स्थानकात सहा व्यक्ती गाहू शकतात. हे अंतराळ



स्थानक २०२४ पर्यंत कार्यरत राहील.

या स्थानकाला सौर कंबेपासून कूर्जा मिळते. सौर कूर्जा पैनेल अंतराळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला असून वरचा भाग थेट सौर किरणांचा वापर करून तर खालचा भाग पृथ्वीकडून परावर्तीत होणाऱ्या प्रारणांचा उपयोग करून कूर्जा निर्भिती करत राहतात. रशिया आणि अमेरिका या दोन देशांनी बनवलेल्या सोलार पैनेलचा उपयोग केला आहे. सौर पैनेल कायम उन्हामध्ये राहत नसल्याने निकेल-हायड्रोजन घटांचा वापर कूर्जा संठवण्यासाठी करण्यात येतो. घटांचे आयुष्य केवळ साडेसहा वर्षांचे असून, ते क्रमाक्रमाने बदलण्यात येतात.

रेडिओ संचार हे संवादाचे प्रमुख साधन आहे. माहितीची देवाणघेवाण या स्वर्यंचलित प्रक्षेपण यंत्रणेतून होते. ही यंत्रणा स्थानकाच्या विविध भागांत आणि पृथ्वीवर संवाद साधण्याचे कार्य करते. हे स्थानक अद्यायावात संगणक प्रणालीने सुसज्ज आहे, हे संगणक संकेचाला तीन मेगाबाईट वेगाने पृथ्वीवर माहिती पाठवते. स्थानकांतर्गत ही देवाणघेवाण १० मेगाबाईट वेगाने माहितीची देवाणघेवाण करते. स्थानकावर जगण्यासाठीची यंत्रणाही अस्तित्वात आहे. पाणीपुरवठा, अनपुरवठा, स्वच्छता उपकरणे, आणीचा शोध घेणारी आणि विज्ञवणारी यंत्रणा सर्व काही बसवण्यात आली आहे. आयएसएसमध्ये वातावरण पृथ्वीवरील वातावरणप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. तेथे

हवेचा दाब १०१.३ किलोपास्कल आहे, तेथोल अॅक्सिजनपुरवठा पृथ्वीवरील हवेपेक्षाची स्वच्छ आहे. स्थानकावरील अन निर्बात पोकळी सोलवेच पिशव्यातून मिळते. अन्नाता चॅविट बनवण्यासाठी नेहमोपेक्षा जास्त मसाते वापरतात. अंतराळात राहणारे अंतराळवीर पृथ्वीवरून येणाऱ्या यानाची चातकाप्रमाणे वट पहात असतात. आलेले अन तेथे शिंजवून खाता येते. या स्थानकावर व्यायामाच्याही संविधा आहेत.

अशा या स्थानकावर प्रयोग करण्यासाठी सुनीता विल्यम्स त्यांच्या साथीदारासह गेल्या होत्या. त्यांना परत घेऊन येणाऱ्या यानामध्ये विघाड झाला आणि त्यांना तेथेच अडकून रहावे लागले आहे. यानातील हेलियम ज्वलन करण्याच्या यंत्रणेला सहाय्य करते. या मोहिमेला, अंतराळात गेल्यानंतरही अनेक संकटांना सामोरे जावे लागले. एक जूना सॅटेलाईट फुटला आणि त्यांचे अवशेष अंतराळात सर्वक्रू प्रसरते आहेत. या तुकड्यासोबत स्टारलाईनरची धडक होण्याची शक्यता होती. त्यातून ते सुखरूप बचावले, मात्र स्टारलाईनरमध्ये त्याना आसरा घ्यावा लागली आणि ते आजही आतच आहेत.

खरेतर बोइंग कंपनीच्या या यानामध्ये सुरुवातीपासून अनेक विघाड येत होते. त्यामुळे ही मोहीम अनेकदा पुढे ढकलण्यात आली. अखेर ही मोहीम ५ जूनला सुरु झाली, मात्र हेलियम गळीमुळे आनंदित काळीची बनली आहे. अंतराळात हे यान दुरुस्त करण्याचे प्रवल सुरु झाले आहेत. या दोन अंतराळवीरांना प्रसरत न आणल्यास बोइंग कंपनीच्या लौकिकास. वाढ्या येणार आहे, त्यामुळे बोइंग कंपनी आणि नासा त्यांचे सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश निश्चित मिळेल.


vilashshindevs44@gmail.com
संपर्क : ९६७३७८४४००

जनसपकं कक्षा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

10 JUL 2021

सकाळ



कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांची प्रतिष्ठेच्या इंडियन नॅशनल सायन्स ऑकॅडमीकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरु डॉ. टी. शिर्के, शेजारी प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, डॉ. आर. व्ही. गुरव आदी.

इंडियन नॅशनल सायन्स ऑकॅडमीच्या मानद शास्त्रज्ञपदी प्रा. एस. आर. यादव

■ सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ९ : शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांची इंडियन नॅशनल सायन्स ऑकॅडमी (इन्सा) या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. याबद्दल कुलगुरु डॉ. टी. शिर्के यांनी काल विद्यापीठ कार्यालयात त्यांचे ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले.

डॉ. शिर्के म्हणाले, 'डॉ. यादव यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करून विद्यापीठाचा नावलैकिक उंचावला आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी संशोधन कार्यात खंड पढू दिलेला नाही, ही सर्वच क्षेत्रांतील संशोधकांसाठी आदर्शवत बाब आहे.' डॉ. यादव म्हणाले, 'आजवर मी जे थोडेफार संशोधन करू शकलो आहे, त्यामध्ये

विद्यापीठ या माझ्या मातृसंस्थेचा मोलाचा वाटा आहे. भावी काळातही वनस्पतीशास्त्रातील संशोधन करत राहण्याचा मानस आहे.' प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. गुरव उपस्थित होते. दरम्यान, प्रा. यादव हे सध्या विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात इन्सावरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर आता 'इन्सा'कडून त्यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. असा सन्मान प्राप्त करणारे विद्यापीठातील ते पहिले शास्त्रज्ञ आहेत. या अंतर्गत 'त्यांना' संशोधनविषयक बाबींसाठी एक लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे. यापूर्वी त्यांना केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने 'इन्सा' के. जानकी अम्मल जीवन गौरवांग पुरस्काराने सन्मानित केले आहे.